

## प्रकल्पग्रस्त दाखल्यांचे हस्तांतरण करण्याबात

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्र. आरपीए-२०१६/प्र.क्र.९२/र-१

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक - ०२ मे, २०१६

**संदर्भ** - शासन परिपत्रक महसूल व वन विभाग क्र. आरपीए-२००७/प्र.क्र.१३०/र-१

दिनांक - २६ मार्च, २००७

### **प्रस्तावना :-**

महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र.आरपीए-२००७/३/प्र.क्र.१३०/र-१, दि. २६.०३.२००७ अन्वये एकदा दिलेला प्रकल्पग्रस्त दाखला त्या प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या नांवे फक्त एकदाच हस्तांतरित करण्यात येईल अशी तरतूद आहे.

राज्यात प्रकल्पग्रस्त व्यक्तींना वाटप करण्यात आलेले व त्यांना त्या दाखल्याच्या आधारे मिळणारी नोकरी याचे प्रमाण खूपच अल्प आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २७.१०.२००९ च्या शासन निर्णयानुसार प्रकल्पग्रस्तांच्या नियुक्त्या जाहिरातीशिवाय व त्यांची सेवाप्रवेश अर्हता व गुणवत्ता डावलून करता येत नाहीत. प्रमाणपत्र धारक प्रकल्पग्रस्तास गट क व ड पदासाठी स्पर्धा परिक्षेला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना सहजासहजी नोकरी मिळत नाही. वयोमर्यादा उलटून जाते तरीही नोकरी मिळत नाही. त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्ताचा मृत्यु झाल्यास त्याच्या वारसांना दाखला बदलून मिळण्यास अडचणी येतात. या बाबीचा विचार करता शासन निर्णय दिनांक २६.०३.२००७ नुसार फक्त एकदाच हस्तांतरित करण्याची अट शिथील करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### **शासन निर्णय :-**

अधिनियमातील प्रकल्पग्रस्त व्यक्तीची व्याख्या व शासन परिपत्रक दिनांक २६.०३.२००७ मधील प्रकल्पग्रस्त दाखला एकदा हस्तांतर करण्याची तरतूद विचारात घेता प्रकल्पग्रस्त व्यक्तीस प्रकल्पग्रस्त दाखला त्याने नामनिर्देशित केलेल्या अन्य व्यक्तीच्या नांवे तिस-या पिढीपर्यन्त हस्तांतरण करण्यास खालील अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे.

- १) दाखला निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सदर प्रकल्पग्रस्त दाखला सहा महिन्यांच्या आत बदलता येणार नाही.
- २) पहिल्या तीन हस्तांतरासाठी पुनर्वसन उपसंचालक, तथा जिल्हाधिकारी, त्यापुढील ३ हस्तांतरणासाठी विभागीय आयुक्त तथा नियंत्रक अधिकारी व त्यापुढील हस्तांतरणासाठी प्रशासकीय विभाग सक्षम प्राधिकारी असतील.
- ३) सदरील हस्तांतरण अधिनियमामधील प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबाच्या व्याख्येत नमूद केलेल्या व्यक्तीपुरते मर्यादित राहिल. तथापि, सदर व्याख्येमध्ये नमूद पुढील पिढीतील नातू, नात च्या पुढे खापर पणतू, खापरपणतूची पत्नी व खापरपणती या स्तरापर्यन्त देय असेल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०५०२१२२२०८५३१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्र.स.ठाकूर)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति -

- १) मा.मुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक
- २) सर्व मंत्री यांचे स्वीय सहायक
- ३) सर्व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक
- ४) सर्व मंत्रालयीन विभाग
- ५) सर्व विभागीय आयुक्त
- ६) सर्व उप आयुक्त (पुनर्वसन) विभागीय आयुक्त यांचे कार्यालय
- ७) सर्व जिल्हाधिकारी
- ८) सर्व जिल्हा पुनर्वसन अधिकारी
- ९) सर्व कार्यासने, मदत व पुनर्वसन कक्ष, महसूल व वन विभाग
- १०) निवड नस्ती, र-१ कार्यासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय.